



बँकेचा तुलनात्मक आढावा

(रु. लाखात)

अ.क्र.	विवरण	२०२०-२१	२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४	२०२४-२५
१)	भाग भांडवल	३५५.३३	३७२.७४	३९४.९५	४२४.९२	४४४.६३
२)	राखीव व इतर निधी	१४७३.६३	१५४५.३५	१९१३.५१	२०६२.०५	२७००.६७
३)	ठेवी	१३७१६.९३	१५३८४.८३	१६०२०.६६	१६७९२.९०	१८६९०.४८
४)	कर्जे	८५५७.२४	८४०४.५२	९१६५.४४	१०२६३.२१	१०९८९.३८
५)	गुंतवणूक	५४६३.७०	७६०९.९७	७८५७.९३	७३९३.०५	८८१६.२५
६)	नफा	२७६.४६	३०५.०१	२५८.७४	४०९.९९	४३५.१३
७)	खेळते भांडवल	१६१३४.०४	१८१०५.०६	१९२३०.४०	२०४०९.८१	२२७९५.५८

- ▣ **बँकेचे कार्यक्षेत्र :-** बँकेचे कार्यक्षेत्र वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती असे ७ जिल्हात असून बँकेचा शाखाविस्तर वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात आजपावेतो झाला आहे. यामध्ये वर्धा व नागपूर शाखेची स्वतःची वास्तू असून धामणगाव येथे इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
- ▣ **बँकेचे भाग भांडवल, सभासद व निधी :-** ३१ मार्च २०२५ ला बँकेची एकूण नामधारी सभासद संख्या ८५ व सर्वसाधारण सभासद संख्या ७५१८ आहे भाग भांडवल रु.४४४.६३ लाख एवढे झाले आहे. बँकेच्या स्वनिधिमध्ये सतत वाढ होत असून अहवाल वर्षा अखेर राखीव व इतर निधी रु.२७००.६७ लाख आहे.
- ▣ **बँकेच्या ठेवी :-** बँकेच्या ठेवीमध्ये दरवर्षी वाढ होत असून अहवाल वर्ष ३१ मार्च २०२५ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु.१८६९०.४८ लाख असून हे भागधारकांच्या व ठेवीदारांच्या विश्वासाचे प्रतिक आहे.
- ▣ **बँकेने दिलेले कर्ज व अनुत्पादक कर्जे :-** बँकेच्या व्यवहारात योग्यरित्या वाढ झालेली असून कार्यक्षेत्रातील उद्योग, लहान व्यावसायिक, नोकरी करणारे अशा सर्वांना बँकेने कर्ज पुरवठा केलेला आहे. ३१ मार्च २०२५ अखेर कर्ज वाटप रु.१०९८१.३८ लाख असून बँकेने इतर कर्जांतर्गत, जसे कार लोन, वेअर हाऊस लोन, इत्यादी इतर ही कर्ज माध्यमातून कर्ज वाटप केले आहे. भागधारक व ग्राहक यांचा विश्वासामुळे व मोलाचे सहकार्यामुळे बँकेनी गैर उत्पादक कर्जाच्या टक्केवारी वर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले आहे. बँकेचा ग्रॉस NPA २.३१% व नेट NPA ०.०% प्रतिशत आहे. बँकेचे भांडवल जोखीम पर्याप्तता निधीचे प्रमाण समाधानकारक आहे.
- ▣ **खेळते भागभांडवल :-** बँकेच्या खेळत्या भागभांडवलात वाढ झाली असून वर्षा अखेर ३१ मार्च २०२५ ला खेळते भागभांडवल रु.२२७९५.५८ लाख आहे.
- ▣ **नफा :-** ३१ मार्च २०२५ ला रु. ४३५.१३ लाख ढोबळ नफा झाला असून आयकर व इतर तरतुदीनंतर शुध्द नफा रु. ३२४.९३ लाख झालेला आहे.



विदर्भ मर्चन्टस् अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., हिंगणघाट

- ▣ **संचालक मंडळ सभा :** अहवाल वर्ष २०२४-२५ मध्ये संचालक मंडळाच्या एकूण १२ सभा झाल्या व त्यात सर्व निर्णय सर्वानुमते पारीत करण्यात आले.
- ▣ **ठेव विमा :** ठेवीदारांच्या ठेवीना सुरक्षा म्हणून व रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार बँकेने डी.आय.सी.जी.सी.च्या विमा हप्त्याची रक्कम दरवर्षीप्रमाणे नियमित भरलेली आहे. आता ग्राहकांची १ लाख ऐवजी ५ लाख रक्कमेची सुरक्षितता निश्चित करण्यात आली आहे.
- ▣ **वैधानिक लेखापरिक्षण तपासणी :** बँकेच्या सन २०२४-२५ वर्षाचे वैधानिक लेखा परिक्षण झाले असून बँकेस “अ” वर्ग प्राप्त झाले आहे. रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०२३ पर्यंत तपासणी केली आहे.
- ▣ **कर्मचारी वर्ग :** बँकेच्या कामकाजातील गुणवत्ता व दर्जा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोणातून व व्यवसाय वाढीकरीता बँकेचा कर्मचारी वर्ग सतत प्रयत्नशील असून उत्तम ग्राहकसेवा देण्यास सदैव तत्पर व विनम्र असतात. बँकेतील कर्मचारी प्रशिक्षित असून त्यांना योग्य प्रशिक्षण बँक उपलब्ध करून देते. याकरिता बँकेने इंस्टीटयुट ऑफ बँकींग अँड फायनान्सची मेंबरशिप घेतली आहे. तसेच NAFCUB Delhi, RBI CAB Pune, DGICM Ngp. शासकीय सहकारी संस्था द्वारे कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते.



अहवाल वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व त्यांचे अधिकारी वर्ग नागपूर यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी योग्य वेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले त्यानिमित्त बँकेच्या संचालक मंडळ व समस्त ग्राहकांतर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत. बँक ऑफ महाराष्ट्र तसेच एच.डी.एफ.सी.बँक व येस बँक यांनी या कालावधी मध्ये भरीव सहकार्य केले त्याकरिता आम्ही त्यांचे आभारी आहोत. आमचे ग्राहक, सभासद व हितचिंतकानी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मा. ना. सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे व महाराष्ट्र शासन यांनी बँकेस वेळोवेळी केलेल्या बहुमुल्य मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.



अहवाल वर्षात थोर राष्ट्रीय नेते, शहीद सैनिक, सैन्य अधिकारी, नामवंत शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, कवी, साहित्यिक व कलावंत बँकेचे भागधारक, ग्राहक, हितचिंतक, समाजसुधारक, दिवंगत झाले असतील त्या सर्वांना आमची सन्मानपूर्वक व नम्रतापूर्वक श्रद्धांजली ! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही सदिच्छा !